

# महाराष्ट्र विधानपरिषद

## पहिले (अर्थसंकल्पीय) अधिवेशन, २०१६

### अतारांकित प्रश्नोत्तरांची यादी

प्रश्नांची एकूण संख्या - ५०

आदिवासी विकास विभागाच्या एकलव्य पब्लिक स्कूल मधील शिक्षकांच्या वेतन व अन्य सुविधांबाबत

(१) ८४८ (२९-०१-२०१५). श्री.रामनाथ मोते, डॉ.अपूर्व हिरे, श्री.नागो गाणार : सन्माननीय आदिवासी विकास मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) आदिवासी विकास विभागाने ट्रस्ट स्थापन करून राज्यात सन २००२ पासून एकलव्य पब्लिक स्कूल योजना सुरु केली आहे, हे खरे आहे काय,
- (२) सध्या राज्यभर अशा प्रकारच्या किती शाळा सुरु आहेत,
- (३) शाळेत काम करणाऱ्या किती शिक्षकांना वेतनश्रेणी व किती शिक्षकांना मानधन दिले जात आहे,
- (४) या शिक्षकांना ६ वा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे काय,
- (५) संबंधित शिक्षकांची भविष्य निर्वाह निधी खाते सुरु करणे, सेवाशर्ती लागू करणे याबाबत शासनाने कोणता निर्णय घेतला आहे ?

श्री. विष्णु सावरा (०५-०१-२०१६) : (१) हे खरे आहे.

- (२) सध्या राज्यभरात ११ एकलव्य पब्लिक स्कूल सुरु आहेत.
- (३) एकलव्य पब्लिक स्कूल मधील ३८ शिक्षकांना वेतनश्रेणी नुसार वेतन अदा केले जाते. तर २७ शिक्षकांना मानधन दिले जाते.
- (४) होय,

शासन निर्णय दि. ७/५/२०१५ अन्वये सहाय्या वेतन आयोगानुसार देय असलेली वेतन श्रेणी एकलव्य पब्लिक स्कूल मधील शिक्षकांना (वेतनश्रेणी लागू असलेल्या) लागू करण्यात आली आहे.

(५) एकलव्य पब्लिक स्कूल मधील कर्मचाऱ्यांना सेवा शर्ती लागू केल्या आहेत. त्यानुसार त्यांना वेतन व महागाई भत्त्याव्यतिरिक्त कोणतेही भत्ते अनुज्ञेय केलेले नाहीत.

राज्यातील मुल्यांकनामध्ये पात्र ठरलेल्या शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन देण्याबाबत

(२) १७०१ (२१-०१-२०१५). श्री.विक्रम काळे, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील मुल्यांकनामध्ये पात्र ठरलेल्या शाळांमधील शिक्षक कर्मचाऱ्यांचे वेतन केव्हा सुरु होणार आहे. तसेच वेतनाची आर्थिक तरतूद उपलब्ध करून देण्यात आली नाही, हे खरे आहे काय,
- (२) मुल्यांकनाच्या त्रुटी पूर्ण करून मुल्यांकनास पात्र ठरलेल्या प्राथमिक व माध्यमिक शाळांची संख्या किती आहे, त्या शाळांना अनुदानास पात्र म्हणून घोषित करण्यात आले आहे काय,
- (३) कायम शब्द काढलेल्या व मुल्यांकनास पात्र ठरलेल्या वर्ग -तुकड्यांची संख्या किती व त्या वर्ग तुकड्या अनुदानास पात्र म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत काय,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

वि.प. १ (2)

**श्री. विनोद तावडे (०५-०१-२०१६) :** (१) अंशतः खरे आहे. जून २०१३ पर्यंत राज्यातील अनुदानास पात्र ठरलेल्या शाळांना वेतन अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले आहे. अनुदानास पात्र घोषित केलेल्या शाळांना निधीच्या उपलब्धतेनुसार वेतन अनुदान देण्यात येते.

(२) मुल्यांकनात पात्र ठरलेल्या ७७९ प्राथमिक व १२३४ माध्यमिक शाळांना अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेले आहे.

(३) कायम शब्द काढलेल्या शाळांमधील २०३९ तुकड्यांना अनुदानास पात्र घोषित करण्यात आलेले आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

---

**अकोला, वाशिम व बुलढाणा या तीन जिल्ह्याकरिता अप्पर महसूल आयुक्त यांचे कार्यालय स्थलांतरीत करण्याबाबत**

**(३) २९१२ (१६-०४-२०१५).** श्री.गोपिकिशन बाजोरीया : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) अकोला वाशिम बुलढाणा या तीन जिल्ह्याकरिता अप्पर महसूल आयुक्त यांचे कार्यालय स्थलांतरीत करण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी दिनांक २३ नोव्हेंबर, २०१४ रोजी वा त्यादरम्यान मा.महसूल मंत्री यांना पत्रव्यवहार केला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अमरावती येथील अप्पर आयुक्त यांचे कार्यालय अकोला येथे स्थलांतरीत करण्याबाबत शासन स्तरावर कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) अद्याप कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास, त्याची कारणे काय आहे ?

**श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) :** (१) होय.

(२) व (३) अपर आयुक्त हे पद विभागीय स्तरावर असून अपिलीय प्राधिकरण आहे. या पदाला स्वतंत्र अधिकारीता आहे. तथापि, या पदास विभागीय आयुक्तांच्या पदासारखे इतर प्रशासकीय स्वरूपाचे अधिकार नाहीत. अपर आयुक्त हे पद विभागीय स्तरावरील महत्वाचे पद असल्यामुळे अपर आयुक्त यांचे कार्यालय प्रशासकीयदृष्ट्या विभागाचे मुख्यालयीच असणे सोयीचे आहे असे विभागीय आयुक्त, अमरावती यांनी कळविले आहे. त्यानुषंगाने शासन स्तरावर निर्णय घेण्याची तजविज ठेवली आहे.

---

**शासनाने रस्ता सुरक्षा धोरण राबविण्याच्या निर्णयाबाबत**

**(४) ३७४३ (१०-०४-२०१५).** श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.हेमंत टकले, श्री.किरण पावसकर, श्री.प्रकाश गजभिये, श्री.खवाजा बेग : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाने रस्ता सुरक्षा धोरण राबविण्याचा निर्णय माहे जानेवारी, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेचे थोडक्यात स्वरूप काय आहे,

(३) या योजनेची अंमलबजावणी केव्हापासून करण्यात येणार आहे ?

**श्री. दिवाकर रावते (१५-०१-२०१६) :** (१) दरवर्षी देशभरात रस्ता सुरक्षा सप्ताह राबविण्यात येतो. त्याअंतर्गत राज्यात दि. ११ जानेवारी, २०१५ ते २५ जानेवारी, २०१५ या पंधरवड्यात रस्ता सुरक्षा अभियान-२०१५ राबविण्यात आले. राज्याचे रस्ता सुरक्षा धोरण दि. १४ ऑक्टोबर, २०१५ रोजीच्या शासननिर्णयान्वये जाहीर केले आहे.

(२) व (३) या धोरणामध्ये रस्ते अपघातांसाठी कारणीभूत ठरणारे मुख्य घटक निश्चित करून त्यांवर उपाययोजना ठरविण्यात आल्या आहेत. धोरणाच्या अंमलबजावणीसाठी शासनाचा परिवहन विभाग सर्वोच्च समन्वयक संस्था म्हणून कार्य करणार आहे. धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी राज्य रस्ता सुरक्षा परिषद अधिक सक्षमतेने कार्यन्वित करणे, राज्याचा स्वतंत्र परिवहन कायदा लागू करणे व रस्ता सुरक्षा कार्यक्रमांना वित्त पुरवठा करण्यासाठी राज्य रस्ता सुरक्षा निधीची स्थापना करणे इ. निर्णय घेण्यात आले आहेत.

**राज्यात दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना शिधापत्रिकेवर धान्य देण्याबाबत**

(५) ३८४९ (२०-०४-२०१५). श्री.प्रकाश गजभिये : सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यात दारिद्र्य रेषेखालील नागरिकांना आतापर्यंत शिधापत्रिकेवर गहू, तांदूळ, साखर मिळत होती मात्र माहे जानेवारी, २०१५ मध्ये धान्याऐवजी शिधापत्रिकेवर जेवढ्याची नावे आहेत त्या सर्वांच्या बँक खात्यात प्रत्येकी १०० रुपये जमा करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) तसेच दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्यांच्या यादीमध्ये श्रीमंताची नावे आली आहे काय व नव्याने दारिद्र्य रेषेखालील असण्याची नावे नोंदविण्यात येणार आहेत काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणती कार्यवाही वा उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. गिरीश बापट (१३-०१-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२), (३) व (४) राज्यातील दारिद्र्यरेषेखालील कुटुंबे निश्चित करण्याकरिता केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षण, २०११ करण्यात येत आहे. या प्रक्रियेतील प्रत्यक्ष सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाले असून, प्रारूप यादी प्रसिध्द करणे, दावे व आक्षेप निकाली काढण्याचे काम सध्या सुरु आहे. सर्व आक्षेप निकाली काढण्याचे काम सध्या सुरु आहे. सर्व आक्षेप निकाली निघताच जनगणनेची अंतिम यादी प्रसिध्द करण्यात येईल. केंद्र शासनास सर्वेक्षणाची परिपूर्ण माहिती सादर केल्यानंतर केंद्र शासनाकडून प्राप्त निकषांनुसार केंद्र शासनांच्या विविध योजनांचे लाभधारक ठरविण्यात येतील.

**सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळण्याबाबत**

(६) ३८६० (१७-०४-२०१५). श्री.प्रकाश गजभिये, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.किरण पावसकर, श्री.अब्दुल्लाखान दुराणी : हिवाळी अधिवेशन, २०१४ रोजी तारांकित प्रश्न १३९ ला दिनांक ११ डिसेंबर, २०१४ रोजी दिलेल्या उत्तरासंदर्भात सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे मागासवर्गातील विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे करण्यात येत असलेले वाटपात नियोजनाची कमतरता असल्यामुळे सन २०१४-२०१५ या वर्षातील लाखो विद्यार्थी शिष्यवृत्तीच्या लाभापासून वंचित असल्याची धक्कादायक आकडेवारी माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्या दरम्यान शासनाच्या निदर्शनात आली, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आतापर्यंत किती विद्यार्थी शिष्यवृत्तीपासून वंचित राहिले आहेत,
- (३) असल्यास, या प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,
- (४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व त्यानुसार विद्यार्थ्यांना तात्काळ शिष्यवृत्ती मिळण्याबाबत शासनाकडून कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. राजकुमार बडोले (१४-०१-२०१६) : (१), (२) व (३) सन २०१४-२०१५ या शैक्षणिक वर्षात अनुसूचित जाती, विमुक्त जाती, इमाव व विमाप्र प्रवर्गातील मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण शुल्क व परिक्षा शुल्क योजनेवर १६,५८,१९३ विद्यार्थ्यांनी अर्ज केले. त्यापैकी सदर आर्थिक वर्षात १०,५८,०७७ अर्ज मंजूर केले आहेत. उर्वरित अर्ज नियोजनाअभावी प्रलंबित नसून महाविद्यालयाच्या प्राचार्याकडून विहीत वेळेत अर्ज ऑनलाईन फॉरवर्ड न केल्यामुळे व काही लेखाशीर्षातर्गत निधीच्या कमतरतेमुळे अर्ज प्रलंबित आहेत.

(४) प्रलंबित अर्ज संबंधित महाविद्यालयाकडून प्राप्त करून घेऊन ते अर्ज तसेच निधी अभावी प्रलंबित अर्ज सन २०१५-२०१६ मधील उपलब्ध तरतूदीतून प्राधान्याने निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.

**मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शीळ-महापे रस्ता व ठाणे-बेलापूर रस्त्यावरील प्रकल्पांना मंजुरी दिल्याबाबत**

(७) ४१६४ (२१-०४-२०१५). श्री.संजय दत्त, श्री.शरद रणपिसे, श्री.रामहरी रुपनवर, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने शीळ-महापे रस्ता व ठाणे-बेलापूर रस्त्यावरील उड्डाणपूल व महापे येथील भुयारी मार्ग या प्रकल्पांना मंजुरी दिली आहे तसेच पूर्व द्रुतगती महामार्गावर घाटकोपर पूर्व येथील छेडानगर येथे उड्डाणपूल व अमर महल जक्शन उड्डाणपूल यांना जोडणारा ६५० मीटर लांबीचा व दोन मार्गिकेचा उन्नतमार्ग तसेच ठाणे-भिंवंडी-कल्याण या भागातील वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी आवश्यक प्रकल्पांचा तांत्रिक-आर्थिक व्यवहार्यता अहवाल संदर्भात

वि.प. १ (4)

- प्राधिकरणाकडे शिफारस केली असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, या शिफारशीवर शासनाने काय निर्णय घेतला आहे वा घेण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१६) :** (१) होय. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने ठाणे बेलापूर रस्त्यावरील उड्डाणपूल व महापे येथील भूयारी मार्ग या प्रकल्पांना प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूरी दिली आहे. तसेच मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीत मुंबई नागरी पायाभूत सुविधा अंतर्गत पूर्व द्रुतगती महामार्गावरील छेडानगर जंक्शन, घाटकोपर पूर्व येथे वाहतूक सुधारणा प्रकल्प राबविण्याच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आलेली आहे.

(२) ठाणे बेलापूर रस्त्यावरील उड्डाणपूल व महापे येथील भूयारी मार्गाचे प्रत्यक्ष कामास दिनांक १०.३.२०१५ रोजी सुरु करण्यात येऊन ते २४ महिन्यात पूर्ण होणे अपेक्षित आहे. छेडानगर जंक्शन, घाटकोपर (पूर्व) येथील वाहतूक सुधारणा प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरु आहे. ठाणे, भिवंडी, कल्याण परिसरातील व सभोवतालच्या क्षेत्रात होणारा विकास, लोकसंख्या वाढ तसेच रोजगार वाढ लक्षात घेऊन मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने या मार्गावर योग्य ती सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्थेची पून्हा तपासणी करून सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याकरीता सल्लागाराची निवड करण्यात आली असून पुढील काम मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या स्तरावर प्रगतीपथावर आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई शहर आणि उपनगरातील लोकल प्रवाश्यांना एमयुटीपी-३ मधील महत्त्वाच्या प्रकल्पांना मंजूरी मिळण्याबाबत**

(८) ४३०५ (१६-०४-२०१५). **श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, डॉ.सुधीर तांबे, श्री.जगन्नाथ शिंदे :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मुंबई शहर आणि उपनगरातील लोकल प्रवाश्यांना भविष्यात एमयुटीपी-३ मधील काही महत्त्वाच्या प्रकल्पाद्वारे मोठ्या सुविधा मिळणार असतानाच आता यातील ५ महत्त्वाचे प्रकल्प बाजूला ठेवण्याचा निर्णय अलीकडेच शासनाने माहे जानेवारी, २०१५ च्या पहिल्या पंधरवड्यात घेतला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदरहू बाजूला करण्यात आलेली कोणते ५ प्रकल्प आहे व अन्य कोणकोणत्या प्रकल्पांना शासनाने मंजूरी दिलेली आहे,
- (३) सदरहू ५ प्रकल्प बाजूला करण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (४) मंजूर केलेल्या अन्य प्रकल्पाची कामास प्रत्यक्षात केव्हापासून सुरुवात होणार आहे व हे प्रकल्प (प्रकल्पनिहाय) किती कालावधी पूर्ण होतील ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (०६-०१-२०१६) :** (१) नाही.

- (२) व (३) एमयुटीपी-३ अंतर्गत खालील प्रमाणे रेल्वे प्रकल्प राज्य शासनाने तत्वतः मान्यता देऊन सन २०१५-१६ च्या रेल्वे अर्थसंकल्पात समाविष्ट करण्यासाठी विनंती केली आहे.
- (अ) पश्चिम रेल्वेच्या विरात ते डहाणू मार्गावरील चौपदरीकरण.
- (ब) मध्य रेल्वेच्या पनवेल ते कर्जत मार्गाचे दुपदरीकरण.
- (क) मध्य रेल्वेच्या ऐरोली ते कळवा (उन्नत) मध्ये नवीन उपनगरीय कॉरीडोर लिंक.
- (ड) रोलिंग स्टॉकची खरेदी.
- (इ) स्टेशनची पुनरसुधारणा.
- (फ) मध्य व पश्चिम रेल्वेच्या मध्य भागाचे ट्रेसपास कंट्रोल.
- (४) एमयुटीपी-३ च्या पूर्वतयारीसाठी १ वर्ष व प्रकल्प पूर्णत्वासाठी एकूण कालावधी ५ वर्ष म्हणजेच २०२२ पर्यंतचा कालावधी अपेक्षित आहे.

**मौजे मांजरे (ता.मालेगांव, जि.नाशिक) येथील जळीत मृत्यू प्रकरणी चौकशी होणेबाबत**

(९) ५२७४ (०९-०४-२०१५). **डॉ.अपूर्व हिरे :** सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मौजे मांजरे (ता.मालेगांव, जि.नाशिक) येथील झालेल्या संशयास्पद जळीत मृत्यू प्रकरणी चौकशी व्हावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी (नाशिक) यांनी मा.मुख्यमंत्री यांचेकडे दिनांक ५ डिसेंबर, २०१४ रोजी वा त्यासुमारास केली आहे, हे खरे आहे काय,

वि.प. १ (5)

- (२) असल्यास, प्रस्तुत जळीत प्रकरणी शासनाकडून चौकशी करण्यात आली आहे काय,
- (३) असल्यास, प्रस्तुत चौकशीत काय आढळून आले, त्यानुषंगाने पुढे कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०१-२०१६) :** (१) अशा प्रकारचा अर्ज/निवेदन प्राप्त झाल्याचे आढळून येत नाही.

(२) सदर जळीत घटनेतील मयतांचे मृत्यूपूर्वी जबाब नोंदविले असून अनुषंगिक चौकशी करण्यात आली आहे.

(३) दि. २८/११/२०१४ रोजी मयत पती अशोक निकम याचे अन्य महिलेशी प्रेमसंबंध असल्याच्या कारणावरून राहते घरी पती-पत्नीचे भांडण झाले. रागाच्या भरात पत्नीने स्वतःच्या घरातील रॉकेल अंगावर टाकून जाळून घेतले. सदर घटनेत पत्नीला विझवित असताना पती देखील भाजला. मृत्यूपूर्व जबाबात घटनेबाबत कोणाविरुद्ध तक्रार नसल्याचे पती-पत्नीने सांगितले उपचारादरम्यान मयत पत्नीचा दि. २९/११/२०१४ रोजी निधन झालेने मालेगांव पोलीस स्टेशन अकस्मात मृत्यू क्र. ६९/१४ क्रि.प्रो.को.क. १७४ अन्वये दाखल केला आहे.

सदर घटनेतील पतीचे उपचार घेत असताना दि. ०९/१२/२०१४ रोजी निधन झाले असल्याने मालेगांव पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यू क्र. ६९/१४ मध्ये सामील केले आहे. सदर घटनेची चौकशी पूर्ण करून मृत्यू समरी मिळणेसाठी उपविभागीय दंडाधिकारी मालेगाव यांना अहवाल पाठविला आहे.

(४) विलंब झालेला नाही.

#### परभणी जिल्ह्यातील गौण खनिज वसुलीबाबत जाणीवपूर्वक दिरंगाई करण्यात येत असल्याबाबत

(१०) ५४५९ (१०-०४-२०१५). श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) खडका (जि.परभणी) येथील अवैध गौण खनिज उपश्या प्रकरणी तीन वर्षापूर्वी वसुलीची नोटीस देऊनही तहसीलदार सोनपेठ यांनी विहित मुदतीत शासन आदेशाप्रमाणे वसुलीची कार्यवाही न करता दोषींना पाठीशी घातल्याबाबतची तक्रार येथील पत्रकारांनी माहे मे, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान जिल्हाधिकारी, परभणी यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विहित मुदतीत वसुलीचे काम न करता तसेच महाराष्ट्र जमीन महसूल संहिता १९६६ मधील विविध कलमांन्वये वसुलीकडे दुर्लक्ष केल्याबाबतचा आक्षेपही याच तक्रार अर्जात नमुद करण्यात आल्याने त्याची चौकशी करण्यात आली वा करण्यात येत आहे,

(३) असल्यास, दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कोणती कारवाई करण्यात आली वा करण्यात येणार आहे,

(४) नसल्यास, त्यांना पाठीशी घालण्याचे धोरण वरिष्ठ स्तरावरून राबविण्यात येत आहे काय?

**श्री. एकनाथराव खडसे (०१-०२-२०१६) :** (१) होय.

(२) व (३) सदर निवेदनाच्या अनुषंगाने अपर जिल्हाधिकारी परभणी यांनी अवैध उत्खनन प्रकरणी कार्यवाही करून दंडात्मक रकमेची वसुली करण्याच्या सूचना संबंधित उपविभागीय अधिकारी व तहसिलदार यांना दिल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

#### ग्रामीण भागात १२५७ शासकीय रुग्णालये सुरु करण्याबाबत

(११) ५४६९ (०८-०४-२०१५). श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अमरनाथ राजूरकर, श्री.सतिश चव्हाण, श्री.विक्रम काळे : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील बालमृत्यू व माता मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच ग्रामीण जनतेस आरोग्य सुविधा तात्काळ उपलब्ध व्हाव्यात यासाठी राज्य शासनाने ग्रामीण भागांत १२५७ रुग्णालये उभारण्याचा निर्णय यापूर्वीच घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, राज्यभरात अशा किती रुग्णालयांची निर्मिती करण्यात आली आहे तसेच आवश्यक त्या सोई सुविधा व इतर यंत्रसामुग्री उपलब्ध करून देण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, या बाबत थोडक्यात माहिती काय आहे ?

**डॉ. दीपक सावंत (१३-०१-२०१६) :** (१) शासनाने दिनांक १७/०१/२०१३ रोजी राज्यात ५६ रुग्णालयांचे श्रेणीवर्धन व १२५२ नवीन आरोग्य संस्था स्थापन करण्यास मान्यता दिली आहे.

(२) मंजूर संस्था कार्यान्वित करण्याबाबतची कार्यवाही सुरु आहे.

(३) बृहत आराखडयामध्ये मंजूर संस्था कार्यान्वित करण्यासाठी येणाऱ्या एकूण खर्चाचे नियोजन आणि पदांची निर्मिती येत्या पाच वर्षात टप्प्याटप्प्याने करण्यात येणार असून बांधकाम ७५ टक्के पूर्ण झाल्यानंतर पदांच्या निर्मितीबाबतची कार्यवाही करण्यात येईल.

### पुण्यातील कोथरुड येथील एसआरए प्रकल्पाच्या शिफारशीबाबत

**(१२) ५६६८ (०९-०४-२०१५).** अॅड.जयदेव गायकवाड, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.विक्रम काळे : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यातील कोथरुड येथील एसआरए प्रकल्पाला शिफारस देण्यासाठी बांधकाम खात्याकडे प्रशासनाने अभिप्राय मागितला असता खाते प्रमुखाएवजी सहाय्यक अभियंत्यांनी दिला असल्याचे माहे जानेवारी, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने चौकशी केली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीत काय आढळून आले व तदनुसार सदर प्रकरणी कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(४) अद्याप, कोणतीही कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. प्रकाश मेहता (०६-०१-२०१६) :** (१) प्रस्तुत प्रकरणी उपअभियंता स्तरावरून अभिप्राय देण्यात आल्याचे महापालिकेने कळविले आहे.

(२), (३) व (४) सदर बाब पुणे महानगरपालिका प्रशासनाशी संबंधित आहे. उपरोक्त देण्यात आलेले अभिप्राय खातेप्रमुखाएवजी उपअभियंता स्तरावरून देण्यात आले असले तरी ते वस्तुनिष्ठ, मान्य विकास आराखडा, प्रारूप विकास आराखडा यानुसार सुसंगत आहेत. मात्र प्रशासकीय शिस्तीच्या अनुषंगाने संबंधितांचा खुलासा घेऊन महानगरपालिका प्रशासनाद्वारे त्यांना लेखी समज देण्यात आली आहे.

**पुण्यात कागद, काच, पत्रा कष्टकरी यांनी पंचायत समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चाचे आयोजन केल्याबाबत**

**(१३) ५६७० (०८-०४-२०१५).** अॅड.जयदेव गायकवाड, श्री.सुनिल तटकरे, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.विक्रम काळे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुण्यात कागद, काच, पत्रा कष्टकरी यांनी पंचायत समितीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिनांक ३० जानेवारी, २०१५ रोजी वा त्यासुमारास मोर्चाचे आयोजन केले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर मोर्चेक-यांच्या मागण्या कोणकोणत्या आहेत,

(३) असल्यास, कोणकोणत्या मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत व उर्वरित मागण्यांबाबत कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (१२-०१-२०१६) :** (१) पुण्यात कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत यांनी दिनांक २७ जानेवारी, २०१५ रोजी जिल्हा परिषद कार्यालयासमोर मोर्चाचे आयोजन केलेले होते.

(२) सदर संघटनांनी कागद, काच, पत्रा वेचणाऱ्या पालकांच्या मुलांकरिता असलेल्या शिष्यवृत्ती योजनेत ऑनलाईन फॉर्म भरण्यास अडचणी येत असून त्यांना संबंधित शाळा सहकार्य करत नसल्याची, तसेच शिष्यवृत्ती फॉर्म भरताना शाळा जातीचे दाखले मागत असल्यासंदर्भात शिक्षणाधिकारी व सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांची बैठक घ्यावी, ही मागणी केली होती.

(३) सदर संघटनेच्या मागणीच्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व शाळांचे ऑनलाईन फॉर्म भरणेबाबत कॅम्प व कार्यशाळाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार ऑनलाईन फॉर्म भरून घेण्यात आले आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**स्वयं अर्थसहाय्यित शाळांना मान्यता देण्याच्या निर्णयाचा फेरविचार होणेबाबत**

(१४) ६१२७ (२०-०४-२०१५). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ८३८ ला दिनांक १६ डिसेंबर, २०१४ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात सन २०१३-१४ व सन २०१४-१५ मध्ये इंग्रजी माध्यमाच्या ३२०० तर मराठी माध्यमाच्या २२७० शाळांना परवानगी देण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मराठी माध्यमाच्या शाळा ज्या-ज्या ठिकाणी आवश्यक आहेत, त्याचा आढावा घेऊन शासनाने दिनांक १४ जून, २०१२ व दिनांक २७ ऑगस्ट, २०१२ च्या शासन निर्णयान्वये बृहत आराखडा मंजूर केला आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, प्रस्तुत मंजूर बृहत आराखडयानुसार पुढे कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे ?

श्री. विनोद तावडे (१३-०१-२०१६) : (१) होय,

(२) दिनांक १४ जून, २०१२ व दिनांक २२ ऑगस्ट, २०१२ च्या शासन निर्णयान्वये बृहत आराखडा मंजूर करण्यात आलेला आहे.

(३) बृहत आराखडयाचे एकूण १४४+७८=२२२ ठिकाणांसाठी एकूण २४९+६८५ = ९३४ प्रस्ताव प्राप्त झाले असून जिल्हास्तरीय समितीच्या प्राथमिक अहवालावर हरकती/आक्षेप/सूचना स्वीकारून सुधारीत छाननी अहवाल जिल्हास्तरीय समितीकडून प्राप्त झालेले आहेत. त्यावर शिक्षण संचालक (माध्यमिक व उच्च माध्यमिक) स्तरावर कार्यवाही सुरु आहे.

**सातारा जिल्ह्यातील लघु पाटबंधारेच्या कामात झालेला गैरव्यवहार**

(१५) ६४६२ (०८-०४-२०१५). श्री.नरेंद्र पाटील, श्री.धनंजय मुंडे, श्री.हेमंत टकले, श्री.सुनिल तटकरे, श्री.संदिप बाजोरिया, श्री.किरण पावसकर, अॅड.निरंजन डावखरे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय जलसंधारण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) सातारा जिल्ह्यातील विरळी, जांभुळणी, गोदवले याठिकाणी तसेच माण, खटाव, कोरेगांव तालुक्यात जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागाने केलेली कामे तेथील अधिकारी, ठेकेदारांनी निकृष्ट दर्जाची करून व कागदोपत्री दाखवून त्यात त्यांनी लाखो रुपयांचा गैरव्यवहार केलेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रकरणी तेथील नागरिकांनी चौकशीची मागणी केल्यानंतर कोल्हापूर विभागाचे सहसंचालक यांनी सातारा जिल्ह्यातील बंधान्यातील गैरव्यवहाराची माहिती घेण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना सन २०१४ मध्ये व त्या दरम्यान दिलेले आहेत, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, सदर प्रकरणाची चौकशी कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी केली, सदर प्रकरणात कोणकोणत्या तालुक्यातील कामे बोगस व निकृष्ट दर्जाची आढळून आलेली आहे,

(४) असल्यास, याप्रकरणी शासनाने चौकशी केली असल्यास संबंधित दोषींवर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा मुंडे (१६-१२-२०१५) : (१) व (२) हे खरे नाही.

तथापि, सातारा जिल्ह्यात झालेल्या सिमेंट काँक्रीट बंधान्याच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याच्या बातम्या दै.सकाळ, अॅगोवन व साम टि.व्ही. वर प्रसारित झाल्या होत्या.

विभागीय कृषी सहसंचालक, कोल्हापूर विभाग, कोल्हापूर यांनी सातारा जिल्ह्यातील बंधान्यातील गैरव्यवहाराची माहिती घेण्याचे आदेश कोणालाही दिलेले नाहीत.

बातमीच्या अनुषंगाने साखळी सिमेंट नालाबांध व इतर योजनेतून बांधण्यात आलेल्या सिमेंट नालाबांधाची कामे तपासणी करिता दिनांक २७ जून, २०१४ च्या शासन निर्णयान्वये पथके स्थापन करण्यात आली होती.

(३) व (४) सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कामांसाठी १) उपायुक्त (विकास) विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे, पथक प्रमुख २) उप अभियंता (रो.ह.यो.) जिल्हाधिकारी कार्यालय पुणे, सदस्य ३) लेखाधिकारी, विभागीय आयुक्त कार्यालय पुणे, सदस्य ४) उपसंचालक (मृद-४), कृषी आयुक्तालय पुणे, सदस्य सचिव यांचे पथक गठीत करण्यात आले. सदर पथकाने यादृच्छिक पध्दतीने (Random) दिनांक ८.७.२०१४ रोजी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रावर येऊन सिमेंट नालाबांध कामांची पाहणी केलेली आहे, सदर अहवाल सादर केला असून अहवालाची छाननी सुरु आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**राष्ट्रभाषा प्रचार कृतीच्या माध्यमातून राबवण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजनेत गैरव्यवहार झाल्याबाबत**

(१६) ६५८३ (२१-०४-२०१५). श्रीमती स्मिता वाघ : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राष्ट्रभाषा प्रचार कृतीच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थींना व्यवसायिक शिक्षण मिळावे यासाठी राबवण्यात आलेल्या शिष्यवृत्ती योजनेत सन २०१३-२०१४ या शैक्षणिक वर्षात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचे नुकतेच निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या प्रकरणी चौकशी केली आहे काय, चौकशीत काय निष्पन्न झाले व त्या अनुषंगाने पुढे कोणती कार्यवाही केली आहे,

(३) या प्रकरणाची अद्याप चौकशी पूर्ण झाली नसल्यास, विलंबाची कारणे काय व याबाबतीत सद्यःस्थिती काय आहे ?

श्री. राजकुमार बडोले (१२-०१-२०१६) : (१) अंशतः खरे आहे.

(२) व (३) राष्ट्रभाषा प्रचार समिती ज्ञानमंडळ, वर्धा या संस्थेशी संलग्न गडचिरोली जिल्ह्यातील ३ संस्थानी समाज कल्याण व आदिवासी विकास विभागाकडून एकत्रितरित्या मान्य क्षमतेपेक्षा अधिक विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीची उचल केल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. या प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलीसांकडून पुढील तपास सुरु आहे.

**मौजे मोखावने (कसाराखुर्द) (ता. शहापूर, जि.ठाणे) येथील शेत जमिनीचे औद्योगिक कारणास्तव "विक्री परवानगी" देण्याबाबत**

(१७) ६६५६ (१६-०४-२०१५). श्री.धनंजय मुंडे : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे मोखावने (कसाराखुर्द) (ता. शहापूर, जि.ठाणे) येथील सर्वे नंबर २६७/२ (नवीन नं. ७६/२) ची कुळकायदा - ४३ (नवीन शर्त) अंतर्गतच्या शेत जमिनीचे औद्योगिक कारणास्तव "विक्री परवानगी" देणे बाबतचा प्रस्ताव दिनांक ३१ ऑगस्ट, २००९ रोजी वा त्या सुमारास शासनास प्राप्त झालेला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर प्रस्ताव प्रलंबित आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, सदरच्या प्रस्तावावर काही कार्यवाही झालेली नाही, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने त्याबाबतीत चौकशी केली वा करण्यात येत आहे काय,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (२१-०१-२०१६) : (१), (२) व (३) मौजे मोखावणे (कसाराखुर्द) ता.शहापूर जि.ठाणे येथील जुना सर्व्हे नं.२६७/२ (नवीन नं.७६/२) क्षेत्र २.४३ हे. ही जमीन श्री.लक्ष्मण भोईर यांनी महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम-४३ अन्वये बिनशेती कारणासाठी विक्री करण्यास परवानगी मिळणेबाबत दिनांक ३१.८.२००९ रोजी उपविभागीय अधिकारी, भिवंडी यांच्याकडे अर्ज सादर केला होता.

सदर अर्ज मंडळ अधिकारी, खर्डी यांच्याकडे चौकशी अहवालासाठी पाठविण्यात आला असून सदर प्रकरणी चौकशी अहवाल मंडळ अधिकारी, खर्डी यांनी पाठविल्याचे अभिलेखात आढळत नाही. त्यानुषंगाने उपविभागीय अधिकारी, भिवंडी यांनी या प्रकरणी मंडळ अधिकारी, खर्डी यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

(४) व (५) दरम्यान, महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियमाच्या कलम-४३ मधील सुधारीत तरतूदीनुसार शासन परिपत्रक दिनांक ११.२.२०१४ व ७.५.२०१४ अन्वये जमिनीच्या आकाराचे ४० पट नजराणा भरल्यामुळे सदर मिळकतीचे गा.न.नं.७/१२ सदरी कलम-४३ नि.स.प्र.ची नोंद फेरफार क्र.२१७ अन्वये कमी करण्यात आली आहे.

प्रस्तुत प्रकरणी बनावट गा.न.नं.७/१२ तयार करून जमिनीची विक्री करण्यात आली. सदर प्रकरण पुर्णविलोकनामध्ये घेवून प्रकरणी फेरफार क्र.२२० अन्वये सदर विक्रीची नोंद रद्द करण्यात आली आहे. या प्रकरणी जमीनमालक यांनी कुळ कायदा कलम-४३ चा भंग केला असल्यामुळे जमिनीचे खरेदीखताद्वारे झालेले हस्तांतरण विधीअग्रहाय असल्यामुळे महाराष्ट्र कुळवहिवाट व शेतजमीन अधिनियम मधील कलम-८४ क व ८४ कक अन्वये कार्यवाही सुरु आहे. या प्रकरणी संबंधित दोषी अधिकारी/कर्मचारी यांच्यावर दोषारोप बजावण्यात आले असून पुढील कार्यवाही सुरु आहे.



**मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीतील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील बांधकामाच्या वाढीव खर्चाबाबत**

(१८) ६७९६ (०६-०८-२०१५). श्री.आनंद ठाकूर, श्री.हेमंत टकले, श्री.राहुल नार्वेकर, श्री.खवाजा बेग : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मिरा-भाईंदर महानगरपालिका हद्दीत छत्रपती शिवाजी महाराज मार्गावर (काशी-मिरा मार्ग) उन्नत मार्ग व भुयारी मार्गाच्या बांधकामास रु.३७.८५ कोटी खर्चाच्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास दिनांक १९ जुलै, २०१४ रोजी ठराव क्रमांक २९ अन्वये महासभेने मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, दिनांक २३ मार्च, २०१५ रोजी झालेल्या महासभेत उक्त कामास २५६.३४ कोटी खर्चाचे अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, ८ महिन्यांच्या कालावधीत २१८.४९ कोटीचे खर्च वाढण्याची सर्वसाधारण कारणे काय आहेत,
- (४) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,
- (५) असल्यास, चौकशीचे निष्कर्ष काय आहेत व त्याअनुषंगाने या प्रकरणात दोषी आढळणाऱ्या व्यक्तींवर शासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (६) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१४-०१-२०१६) : (१) व (२) होय,

(३) मिरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्याकरीता या रस्त्यावर उन्नत मार्ग/भुयारी मार्ग आणि पादचारी पुल बांधण्याकरीता सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी महानगरपालिकेकडून नियुक्त करण्यात आलेल्या तांत्रिक सल्लागाराने महानगरपालिकेस पुढील दोन पर्याय दिले होते.

अ) महानगरपालिका क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील सहा सिग्नल्सच्या ठिकाणी भुयारी मार्ग व दोन ठिकाणी पादचारी मार्ग बांधणे.

ब) महानगरपालिका क्षेत्रातील छत्रपती शिवाजी महाराज मार्गावरील सहा सिग्नल्सच्या ठिकाणी दोन उन्नत मार्ग (Foy Over Bridge), दोन ठिकाणी अंडरपास व एका ठिकाणी पादचारी पुल बांधणे.

तांत्रिक सल्लागाराने दिलेल्या पहिल्या पर्यायानुसार मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेने पालिका क्षेत्रातील सहा सिग्नल्सच्या ठिकाणी भुयारी मार्ग व दोन ठिकाणी पादचारी मार्ग बांधण्याच्या रु.३७.८० कोटी एवढ्या खर्चाच्या प्रकल्पास मान्यता दिली.

तदनंतर या प्रकल्पाच्या अनुषंगाने संबंधितांसमवेत झालेल्या बैठकीदरम्यान असे निदर्शनास आले की, भुयारी मार्ग (Vehicular Subway) बांधल्यास या रस्त्यावरील भविष्यातील वाढती वाहतूक विचारात घेता, भुयारी मार्गाचे रुंदीकरण व विस्तारीकरण करणे शक्य होणार नाही, त्यामुळे तांत्रिक सल्लागाराने दिलेल्या दुसऱ्या पर्यायानुसार या मार्गावर सहा सिग्नल्सच्या ठिकाणी दोन उन्नत मार्ग (Fly Over Bridge), दोन ठिकाणी अंडरपास व एका ठिकाणी पादचारी पुल बांधण्याकरीता येणाऱ्या रु.२५६.३४ कोटी एवढ्या खर्चाच्या प्रस्तावास मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महासभेने मान्यता दिली. सबब, सदर प्रकल्पाच्या खर्चात रु.२१८.४९ कोटी एवढ्या रकमेची वाढ झाली असल्याचे आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी कळविले आहे.

(४), (५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**मिरा भाईंदर शहरातील अतिक्रमणाबाबत**

(१९) ६९८८ (०६-०८-२०१५). श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मिरा भाईंदर शहरातील अतिक्रमणांवर केलेल्या कारवाई बाबत प्रतिज्ञापत्र दिनांक १६ जून २०१५ पर्यंत सादर करण्याचे आदेश मा. उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिल्याचे माहे मे, २०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास शहरातील अतिक्रमणांबाबत पालिका प्रशासनाने कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. देवेन्द्र फडणवीस (१३-०१-२०१६) :** (१) होय,

मात्र, सदर आदेश संपुर्ण मिरा-भाईदर शहरातील अतिक्रमणांबाबत केलेल्या कारवाईबाबतचे नसून केवळ मौजे भाईदर स.क्र.५३४ ते ५३९ व सि.स.क्र. २२८० या जागेतील साईरथ टॉवर या इमारतीमधील अनधिकृत वाढीव बांधकामाबाबत महानगरपालिकेने केलेल्या कारवाईच्या अनुषंगाने दि. १६ जून, २०१५ पर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याबाबत मा.उच्च न्यायालयाचे मिरा-भाईदर महानगरपालिकेस आदेश आहेत.

(२) साईरथ टॉवर या इमारतीसाठी पार्ट तळ + पार्ट चार मजले इतक्या बांधकामाकरीता नकाश मंजूर असताना विकासकाने पार्ट चौथा व पाचव्या मजल्याचे वाढीव अनधिकृत बांधकाम केलेले आहे. सदर इमारत रहिवास व्याप्त असल्याने इमारतीमधील रहिवाशांना महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील कलम २६८ अन्वये सदनिका रिकामी करण्याबाबत महानगरपालिकेकडून नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील शासनाच्या सर्व विभागात अपंगाच्या ३ टक्के तसेच अपंगांच्या शाळांमधील पन्नास टक्के राखीव असलेल्या जागा अनेक वर्षांपासून रिक्त असल्याबाबत**

(२०) ७२८३ (०४-०८-२०१५). श्री.मितेश भांगडिया, श्री.अनिल सोले, श्री.किरण पावसकर, श्री.सुनिल तटकरे, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील, श्री.सतिश चव्हाण, अॅड.निरंजन डावखरे, श्री.हेमंत टकले, अॅड.जयदेव गायकवाड, श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, डॉ.सुधीर तांबे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.विक्रम काळे : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यातील शासनाच्या सर्व विभागात अपंगासाठी राखीव असलेल्या तीन टक्के जागा व अपंगांच्या शाळांमधील कर्मचारी भरतीत अपंगासाठी राखीव असलेल्या ५० टक्के जागा अनेक वर्षे रिक्त असल्याची बाब माहे एप्रिल २०१५ मध्ये वा त्या दरम्यान शासनाच्या निदर्शनास आली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अपंगासाठी राखीव असलेल्या तीन टक्के प्रवर्गातील अनुशेषातील पदोन्नती प्रलंबित असल्याची घटना जिल्हा परिषद चंद्रपूर अंतर्गत निदर्शनास आली असून, सदर प्रवर्गातून कनिष्ठ प्रशासन अधिकारी या पदावरून सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावरील पदोन्नती प्रलंबित असल्याचे दिनांक ११ डिसेंबर, २०१४ रोजी उप मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद चंद्रपूर यांना पत्राद्वारे कळविण्यात आले, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, अपंगांच्या इतर विभागांतील जागा रिक्त असतांना अपंगांच्या कल्याणासाठी कार्यरत असलेल्या सामाजिक न्याय विभागाकडूनही ५० टक्के जागा भरण्याबाबत कोणतीच कार्यवाही केली जात नाही, हे ही खरे आहे काय,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. राजकुमार बडोले (१६-०१-२०१६) :** (१) खरे आहे,

(२) नाही, जिल्हा परिषद, चंद्रपूर अंतर्गत अपंगासाठी राखीव असलेली पदोन्नतीतील पदे भरण्यात आलेली असल्याने सदस्थितीत पदोन्नतीतील अनुशेष शिल्लक नाही.

(३) अपंग अधिनियम, १९९५ ची राज्यात सन १९९६ पासून जशीच्या तशी अंमलबजावणी करण्यात येत असून, सदर अधिनियमातील तरतुदीनुसार शासकीय सेवेत अपंगाकरिता एकूण ३ टक्के आरक्षण ठेवण्यात आलेले आहे. त्यानुसार राज्य शासनामार्फत कार्यवाही करण्यात येत आहे. तसेच अनुदानित/विनाअनुदानित अपंग शाळांमध्ये मान्य शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची पदे भरताना ५० टक्के पदे अपंग प्रवर्गातून यापूढे भरण्यात यावीत असे शासन परिपत्रक दिनांक १९ डिसेंबर, १९९५ रोजी निर्गमित करण्यात आलेले होते. तथापि, आरक्षणाबाबतचे शासनाचे आदेश अपंग अधिनियम, १९९५ मधील तरतुदींशी सुसंगत नसल्याने सदर परिपत्रकाची अंमलबजावणी होऊ शकली नाही.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**नागपूर जिल्ह्यात सामाजिक न्याय व समाजकल्याण विभागाच्या कर्मशाळांतील  
विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धासाठी निधी उपलब्ध करून देण्याबाबत**

(२१) ७३१३ (०४-०८-२०१५). श्री.नागो गाणार, श्री.अनिल सोले, श्री.रामनाथ मोते, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नागपूर जिल्ह्यात सामाजिक न्याय व समाजकल्याण विभागांतर्गत चालविण्यात येणाऱ्या ९७ शाळा कर्मशाळा यात ३ शासकीय व ४३ अनुदानित आणि ३ शासनस्तरावरून हस्तांतरीत अनुदानित शाळा आणि ४८ विनाअनुदानित / कायम विनाअनुदानित शाळा कर्मशाळा कार्यरत असून त्यामध्ये जवळपास ५९२३ विद्यार्थी शिक्षण व प्रशिक्षण घेत आहेत, हे ही खरे आहे काय,

(२) असल्यास, या शाळांमधील विशेष विद्यार्थ्यांच्या (अंध प्रवर्ग, मुक-बधिर प्रवर्ग, मतीमंद प्रवर्ग, अस्तीव्यंग-विकलांग प्रवर्ग) यांच्या जिल्हा स्तरीय क्रीडा स्पर्धासाठी शासनाने आवश्यक निधी उपलब्ध करून दिला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्यांनी निधी उपलब्ध करून न देण्याची कारणे काय आहेत ?

श्री. राजकुमार बडोले (१३-०१-२०१६) : (१) होय,

(२) जिल्हा स्तरीय अंपांगांच्या क्रीडा स्पर्धांसाठी निधी देण्याबाबतची तरतूद नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**खाजगी बस वाहतूक सेवाबाबत**

(२२) ७३३४ (३१-०७-२०१५). श्री.अनिल सोले, श्री.नागो गाणार, श्री.मितेश भांगडिया : सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात खाजगी बस वाहतूक सेवेला २x२ स्लिपर कोच परवानगी दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, खाजगी बस सेवेला कोरीअर सर्व्हिसची परवानगी आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, खाजगी बस सेवा यांच्याकडून वारंवार जादा भाडे आकारण्यात येते, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने यावर कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. दिवाकर रावते (१५-०१-२०१६) : (१) हे खरे नाही. महाराष्ट्र मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम १८३-अ नुसार खाजगी प्रवासी बसेसना २x१ व १x१ अशा प्रकारची शायिकांची रचना करण्यास परवानगी दिलेली आहे. शायिकांच्या २x२ अशा रचनेस परवानगी दिलेली नाही.

(२) प्रवासी बसमध्ये प्रवाशांच्या वैयक्तिक सामानाव्यतिरिक्त अन्य प्रकारची मालवाहतूक करण्यास मोटार वाहन कायदा व नियमांनुसार परवानगी नाही.

(३) अंशतः खरे आहे.

(४) खाजगी प्रवासी बसेसच्या तिकीट दरांवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने किमान व कमाल दर निश्चितीसाठी अभ्यास अहवाल सादर करण्याचे काम पुणेस्थित सेंट्रल इंस्टीट्यूट ऑफ रोड ट्रान्सपोर्ट या संस्थेकडे सोपविले होते. संस्थेकडून अभ्यास अहवाल प्राप्त झाला असून पुढील बाब कार्यवाहीखाली आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**पुणे येथील पीएमआरडीएतील कर्मचा-यांची रिक्त पदे भरण्याबाबत**

(२३) ८१६५ (०६-०८-२०१५). श्रीमती दिप्ती चवधरी, डॉ.सुधीर तांबे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) पुणे येथील पीएमआरडीएला गरज असलेल्या सेवकवर्गास शासनाने मान्यता दिली आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेन्द्र फडणवीस (०६-०१-२०१६) : (१) हे खरे आहे.

(२) व (३) पुणे महानगर प्रदेश क्षेत्र प्राधिकरणाच्या निकडीच्या एकूण ८८ पदांच्या आकृतीबंधास शासनाने सहमती दिली आहे. सदच्या सदर प्राधिकरणावर मुख्य कार्यकारी अधिकारी तथा महानगर आयुक्त तसेच विशेष कार्यकारी अधिकारी /उप मुख्य कार्यकारी अधिकारी या पदांवर शासनामार्फत अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत. तसेच इतर पदावर अधिकारी/कर्मचारी नियुक्त करण्याची कार्यवाही पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या स्तरावर प्रगतीपथावर आहे.

**१०८ क्रमांकाच्या मोफत रुग्णवाहिका सेवेचा लाभ सर्वसामान्यांना देण्याबाबत**

(२४) ८३५५ (३१-०७-२०१५). श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, श्री.रामहरी रुपनवर, श्री.शरद रणपिसे : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) केंद्र व राज्य शासनाच्यावतीने गोरगरीबांसाठी राबविण्यात येणा-या १०८ क्रमांकाच्या मोफत रुग्णवाहिका सेवेचे शासनाने खाजगीकरण केल्यामुळे त्याचा लाभ सर्वसामान्यांना मिळत नसल्याचे माहे एप्रिल-२०१५ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या रुग्णवाहिकांच्या सेवेचा लाभ सर्वसामान्यांना देण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१३-०१-२०१६) : (१) हे खरे नाही.

(२) ९३७ रुग्णवाहिकांच्या मोफत सेवेचा लाभ माहे फेब्रुवारी २०१४ पासून राज्यातील सर्व नागरिकांना देण्यात आलेला आहे. तसेच सदर प्रकल्प चालू झाल्यापासून दिनांक ३१/११/२०१५ पर्यंत एकूण ५,५३,४२३ रुग्णांना मोफत सेवा देण्यात आलेली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**शासनाच्या निर्णयानुसार प्रत्येक खाण मालकाने खाण आराखडा महसूल प्रशासनाकडे दाखल करण्याबाबत**

(२५) ८६९९ (३१-०७-२०१५). श्री.रामहरी रुपनवर, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासनाच्या नव्या निर्णयानुसार सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक खाण मालकाने खाण आराखडा म्हणजेच मायनिंग प्लॅन महसूल प्रशासनाकडे दाखल करावा, असे बंधनकारक करण्यात आले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, अनेक खाण मालकांनी अद्यापपर्यंत खाण आराखडा महसूल प्रशासनाकडे दाखल केलेला नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्याबाबत संबंधीत खाण मालकाविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (१९-०१-२०१६) : (१) होय.

(२) व (३) सोलापूर जिल्ह्यातील एकूण ६५ खाणपट्टाधारकांपैकी ५० खाणपट्टाधारकांनी खाणकाम आराखडे सादर केले असून, उर्वरित ९ खाणपट्टाधारक खाणकाम आराखडा तयार करून घेत आहेत. तसेच ६ खाणपट्टाधारकांनी खाणी बंद केल्या आहेत.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

**मराठवाडा विभागात लातूर व नांदेड येथे महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत**

(२६) ९२६६ (३१-०७-२०१५). श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मराठवाडा विभागात लातूर व नांदेड येथे महसूल आयुक्त कार्यालय स्थापन करण्याबाबत प्रलंबित असलेल्या मागणीबाबत शासनाचा विचार पूर्ण झाला आहे काय,

(२) असल्यास, शासनाने घेतलेल्या निर्णयाचे स्वरूप काय आहे,

(३) उक्त प्रकरणी अद्याप कोणतीच कार्यवाही केली नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) :** (१) सदर बाब अद्याप विचाराधीन आहे.

(२) व (३) विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद या कार्यालयाचे विभाजन करण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक वाटल्याने दि. १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्माण करावयाच्या विभागीय आयुक्तालयात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करावा व नवीन मुख्यालयाचे ठिकाण या विषयी सखोल अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली एकसदस्यीय समिती स्थापन करण्यात आली होती.

सदर समितीस दि. २२.०७.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अहवाल सादर करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्याप्रमाणे समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदर अहवालाची छाननी करून धोरणात्मक निर्णय घेण्याचे योजिले आहे.

**दिघी (ता. श्रीवर्धन, जि. रायगड) येथील गट नंबर २०१ मधून अनधिकृत सुरंग लावून उत्खनन केल्याबाबत**

**(२७) ९६५९ (३०-०७-२०१५).** श्री.जयंत पाटील : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मौजे दिघी (ता. श्रीवर्धन, जि.रायगड) येथील गट नंबर २०१ मधून श्री.इकबाल अ. शकुर गजाली, रा.दिघी यांचे मालकीच्या जागेत माती उत्खनन परवानगी देण्यात आली होती, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, माती उत्खनन परवानगीचा गैरवापर करून सुरंग लावून दगड फोडण्यात आल्याचे शासनाचे निदर्शनास आल्याने श्री.गजाली यांचे विरुद्ध दंडनिहाय कार्यवाही करून महसूल वसूल करण्यात आला, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, श्री.अमानुल्ला जैनदिन हद्दादी, रा.दिघी यांच्या रहात्या घराजवळ अनधिकृत सुरंग लावल्याने घराचे नुकसान झाल्याबाबत जिल्हाधिकारी, रायगड यांचेकडे संबंधित अनधिकृत सुरंग स्फोट घडविणाऱ्या व्यक्तीकडून नुकसान भरपाई मिळण्याबाबत श्री.हद्दादी यांनी दिनांक ३० एप्रिल, २०१५ रोजी वा त्यासुमारास मागणी केली, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, शासनाने याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

**श्री. एकनाथराव खडसे (१९-०१-२०१६) :** (१) मौजे दिघी (ता.श्रीवर्धन, जि.रायगड) येथील गट नं. २०१ मधून श्री.इकबाल अ. शकुर गजाली यांना ५०० ब्रास डबर उत्खननास परवानगी देण्यात आली होती.

(२), (३) व (४) श्री.गजाली यांनी मंजूरीपेक्षा १७४ ब्रास जास्त डबर व ३८८ ब्रास मातीचे विना परवानगी उत्खनन केल्याचे निदर्शनास आल्याने त्यांचेविरुद्ध रु. १०,२५,३३०/- एवढ्या रकमेचे दंडाचे आदेश पारित करून दंडाच्या रकमेच्या वसुलीची कार्यवाही सुरु आहे.

श्री.अमानुल्ला हद्दादी यांनी दि. २१.२.२०१५ रोजी तहसिलदार, श्रीवर्धन यांच्याकडे सुरंग स्फोटामुळे घराची झालेली नुकसानभरपाई मिळण्याबाबत अर्ज दिला असून, सदर अर्जाच्या अनुषंगाने तहसिलदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अभिप्राय मागविले आहेत.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**शासकीय रुग्णालयामध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध करण्याबाबत**

**(२८) ९७५२ (०३-०८-२०१५).** श्री.अनिल सोले : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) शासकीय रुग्णालयामध्ये जेनेरिक औषधे उपलब्ध करून देण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, किती ठिकाणी ही व्यवस्था उभारण्यात येणार आहे,

(३) असल्यास, याकरीता शासनाने काय धोरण आखले आहे,

(४) असल्यास, सदर दुकाने खाजगी / धर्मादाय संस्थांना देण्याचा प्रस्ताव शासनाकडे आला आहे काय ?

डॉ. दीपक सावंत (१३-०१-२०१६) : (१) हे खरे आहे,

सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अखत्यारित असलेल्या रुग्णालयांना लागणारी औषधी ही जेनेरिक पध्दतीनेच खरेदी केली जातात. परंतु यामध्ये पुरवठा झालेल्या औषधाच्या पाकिटावर उत्पादकाचे नाव, पत्ता, बॅच क्रमांक इत्यादी बाबींचा समावेश आहे.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

(४) होय.

**अपुन्या निधीमुळे शासकीय रुग्णालयांमध्ये यंत्रसामुग्री व औषधांचा भासत असलेला तीव्र तुटवडा**

(२९) १७८३ (१४-०१-२०११). डॉ.निलम गोन्हे, श्री.किरण पावसकर, श्री.गोपीकिसन बाजोरीया : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्याच्या अर्थसंकल्पातील पाच टक्के निधी राज्यातील जनतेच्या आरोग्य सेवेवर खर्च करावा अशा जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक सूचना आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, गेल्या पाच सहा वर्षांत राज्याच्या अंदाजपत्रकात आरोग्य सेवेसाठी राज्य शासनाने फक्त दोन टक्के तरतूद केली होती, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, राज्यातील शासकीय रुग्णालयांना यंत्रसामुग्रीसाठी अत्यंत कमी निधी देण्यात येत असल्याने आवश्यक यंत्रसामुग्री व त्यांची देखभाल करणे शक्य होत नाही, हे ही खरे आहे काय,
- (४) असल्यास, ग्रामीण भागातील उपजिल्हा रुग्णालयातील यंत्रसामुग्री दुरुस्तीसाठी शासनाने आर्थिक तरतूद केलेली नाही, हे ही खरे आहे काय,
- (५) असल्यास, जनतेच्या आरोग्य सुविधांवर अत्यल्प तरतूद करण्याची कारणे काय आहेत,
- (६) असल्यास, सदर तुटपुंजी आर्थिक तरतूदीत वाढ करण्याबाबत शासनाने काही उपाययोजना केली अथवा करण्यात येत आहे काय, नसल्यास, विलंबाची काय कारणे आहेत ?

डॉ.दिपक सावंत, (१३-०१-२०१६) : (१) हे खरे आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या "Global Strategy for Health for All by the Year २०००" या पुस्तकामध्ये राष्ट्राच्या एकूण उत्पन्नाच्या कमीत कमी ५ टक्के इतका खर्च आरोग्यावर करण्याबाबतचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

(२) हे, खरे नाही.

राज्याच्या एकूण तरतूदीपैकी सार्वजनिक आरोग्य विभागासाठी शासनाने २ टक्क्यापेक्षा जास्त तरतूद करून दिलेली आहे.

(३) हे खरे नाही.

(४) तरतूद केली नसली तरी यंत्रसामुग्री, दुरुस्तीसाठी रुग्णालयाच्या स्वीय प्रपंजी खात्यातून खर्च करता येतो. तसेच राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत आय.पी.एच.एस.अंतर्गत प्राप्त होणाऱ्या निधी मधून उपकरणाची दुरुस्ती करण्यात येते.

(५) व (६) प्रश्न उद्भवत नाही.

**स्वातंत्र्य पूर्व काळापासून शिक्षणाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या शाळांना विशेष आर्थिक**

**अनुदान देण्याचे जाहीर करूनही अनुदान न दिल्याबाबत**

(३०) १८३० (०४-०८-२०१५). अॅड.निरंजन डावखरे : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) शासनाने स्वातंत्र्य पूर्व काळापासून शिक्षणाची गौरवशाली परंपरा जपणाऱ्या राज्यातील १०० शाळांना विशेष अनुदान देण्याचा निर्णय दिनांक ३ मार्च, २०१४ रोजी वा त्या सुमारास घेतला होता, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर निर्णयानुसार सन २०१३-१४ या वर्षात प्रत्येक शाळेला सदर विशेष अनुदानातील रुपये ५ लक्ष ९० हजार तर सन २०१४-१५ या मध्ये या वर्षात ४ लक्ष १० हजार इतकी रक्कम देण्याचा निर्णय शासनाने घेतला होता, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, सदर विशेष अनुदान निधी शासनाकडून अद्याप प्राप्त न झाल्यामुळे, शाळांना वितरित करण्यात आलेला नाही, असे शिक्षण संचालक, शिक्षण संचालनालय, पुणे यांनी सांगितले असल्याचे दिनांक १७ एप्रिल, २०१५ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले आहे,

(४) असल्यास, दीड वर्षे इतका कालावधी होऊन देखील सदर शाळांना विशेष आर्थिक अनुदान वितरित न करण्याची कारणे काय आहेत व त्यास कोण कोण जबाबदार आहेत,

(५) तसेच, या प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय व त्यानुसार संबंधिताविरुद्ध कोणती कारवाई करण्यात आली, सदर अनुदान शाळांना वितरित करण्याबाबतची सद्यःस्थिती काय आहे?

**श्री. विनोद तावडे (०५-०१-२०१६) :** (१) व (२) हे खरे आहे.

(३) व (४) निधीच्या उपलब्धतेनुसार अनुदान उपलब्ध करून देण्यात येते.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**सेल्फ फायनान्ससाठीच्या प्रवेशाच्या २८०४६ जागा असून एकूण ७२००० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने  
विद्यार्थ्यांना उक्त अभ्यासक्रमाचा प्रवेश मिळणेबाबत**

**(३१) १९६५ (०४-०८-२०१५). प्रा.जोगेन्द्र कवाडे :** सन्माननीय उच्च व तंत्र शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) राज्यात बारावी परिक्षेचा सन २०१४-१५ चा निकाल दिनांक २९ मे, २०१५ रोजी लागला असून सेल्फ फायनान्ससाठीच्या प्रवेशाच्या २८०४६ जागा असून एकूण ७२००० विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने विद्यार्थ्यांना उक्त अभ्यासक्रमाचा प्रवेश घेणे अवघड झाल्याने विद्यार्थ्यांत चिंतेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे माहे जून, २०१५ च्या पहिल्या सप्ताहात निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याप्रकरणी शासनाने पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. विनोद तावडे (०५-०१-२०१६) :** (१) नाही.

(२) व (३) १२ वी पास होणाऱ्या विद्यार्थ्यांची वाढलेली संख्या पाहता, पुढील अभ्यासक्रमाच्या प्रवेशामध्ये अडचणी निर्माण होऊ नये व राज्यातील एकही विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहणार नाही. यासाठी महाराष्ट्र विद्यापीठ अधिनियम १९९४ च्या कलम ८३ व ८७ मधील तरतूदीनुसार प्राप्त अधिकारानुसार कार्यवाही करण्याबाबत सर्व अकृषी विद्यापीठांना कळविण्यात आले आहे.

**कल्याण-डोंबिवली शहरात मीटरप्रमाणे रिक्सा भाडे आकारण्याबाबत**

**(३२) १९९२ (३०-०७-२०१५). श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.राहुल नावेंकर, अॅड.निरंजन डावखरे :** सन्माननीय परिवहन मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) 'कल्याण डोंबिवली शहरात मीटरप्रमाणे रिक्सा भाडे आकारा' असे आदेश मा.मुंबई उच्च न्यायालयाने २०११ मध्ये दिलेले आहेत, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या आदेशाला तीन ते चार वर्षांचा कालावधी उलटून गेला तरीही न्यायालयीन आदेशाची कल्याण आर.टी.ओ. कडून अद्याप अंमलबजावणी करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कल्याण आर.टी.ओ. यांनी न्यायालयीन आदेशाचा अवमान केल्याप्रकरणी त्यांची सखोल चौकशी करण्यात आली आहे काय,

(४) असल्यास, चौकशीत काय आढळून आले,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. दिवाकर रावते (१५-०१-२०१६) :** (१) होय.

(२) व (३) मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाच्या अंमलबजावणीकरीता स्थापन केलेल्या समितीच्या बैठका नियमितपणे घेतल्या जातात व त्या माध्यमातून मीटरप्रमाणे भाडे आकारणी व प्रवाशांच्या तत्सम समस्यांचे निराकरण केले जाते.

न्यायालयीन आदेशानुसार मीटरप्रमाणे भाडे आकारणीची अंमलबजावणी होत आहे. सबब, न्यायालयीन आदेशाचा अवमान झालेला नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**परभणी येथे महसूल आयुक्तालय सुरु करण्याबाबत**

(३३) १०२१३ (३०-०७-२०१५). श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय महसूल मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मराठवाडा येथे दुसरे महसूल आयुक्तालय सुरु करण्याबाबत शासन स्तरावरून निर्णय घेण्यात आला आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, परभणी येथे महसूल आयुक्तालय स्थापन करण्याबाबत तेथील राजकीय, सामाजिक संघटनांनी, जिल्हाधिकारी, परभणी व विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहेत, हे ही खरे आहे काय,
- (३) तसेच, दुसऱ्या महसूल आयुक्तालयाच्या स्थापनेसाठीची प्रक्रिया शासन स्तरावरून पूर्ण करण्यात आली आहे काय,
- (४) असल्यास, किती मुदतीत आयुक्तालय कार्यान्वित होणार आहे,
- (५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. एकनाथराव खडसे (०५-०१-२०१६) : (१), (२), (३) व (४) महसूल विभाग, औरंगाबादचे विभाजन करण्यासाठी अधिक अभ्यास करणे आवश्यक वाटल्याने दि. १६.०२.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये निर्माण करावयाच्या विभागीय आयुक्तालयात कोणत्या जिल्ह्यांचा समावेश करावा व नवीन मुख्यालयाचे ठिकाण या विषयी सखोल अभ्यास करून शिफारशी करण्यासाठी विभागीय आयुक्त, औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली एकसदस्यिय समिती स्थापन करण्यात आली होती.

सदर समितीस दि. २२.०७.२०१५ रोजीच्या शासन निर्णयान्वये अहवाल सादर करण्यास दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आलेली होती. त्याप्रमाणे समितीचा अहवाल प्राप्त झाला आहे. सदर अहवालाची छाननी करून धोरणात्मक निर्णय घेण्याचे योजिले आहे.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

**परभणी शहराबाहेरील वळण रस्त्याच्या बांधकामास होत असलेला विलंब**

(३४) १०२२० (२९-०७-२०१५). श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) परभणी शहराबाहेरून जाणारा वळण रस्ता (बायपास) केंद्र शासनाच्या राष्ट्रीय महामार्ग सुधारणा (एनएचडीपी-आयव्ही) यांच्याकडून होणार असल्याने राज्य शासनाने केंद्राकडे सदर प्रस्ताव सन २०१४-१५ दरम्यान सादर केला आहे काय, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, वरील रस्त्यासाठी मंजूरी, निधी, भूसंपादन, आदीबाबींची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे काय,
- (३) सदर रस्ता किती मुदतीत पूर्ण होणे अपेक्षित आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. चंद्रकांत पाटील (०६-०१-२०१६) : (१) राष्ट्रीय महामार्ग सुधारणा कार्यक्रम (NHDP IV) अंतर्गत केंद्र शासनाने नियुक्त केलेल्या प्रकल्प सल्लागारामार्फत परभणी बाह्यवळण रस्त्याच्या कामाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) केंद्र शासनास दिनांक १७/०२/२०१४ रोजी सादर करण्यात आलेला आहे.

सदर सविस्तर प्रकल्प अहवालात आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करून अहवाल अंतिम करण्याचे काम सुरु आहे.

- (२) भूसंपादनाबाबतची प्रक्रिया सुरु असून राष्ट्रीय महामार्ग कायद्याच्या कलम ३(a) अन्वये केंद्र शासनामार्फत अधिसूचना प्रसिध्द करण्यात आली आहे.
- (३) केंद्र शासनाची मंजूरी प्राप्त झाल्यावर पुढील कार्यवाही करून, रस्ता पूर्ण करण्यात येईल.
- (४) प्रश्न उद्भवत नाही.



**रुग्णालयांनी दर फलक लावण्याच्या मा.उच्च न्यायालयाच्या आदेशाबाबत**

(३५) १०२२६ (०३-०८-२०१५). श्री.अब्दुल्लाखान दुर्गाणी, श्री.अमरसिंह पंडित : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील सर्व रुग्णालयांनी दर फलक लावण्यासोबतच आजारावरील खर्चाची पुर्व कल्पना रुग्णाच्या नातेवाईकांना उपचारापूर्वीच देण्याबाबतचे आदेश मा.मुंबई उच्च न्यायालयाने सन २०१४ मध्ये दिलेले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, राज्यातील सर्व रुग्णालयांनी दर फलक लावण्याच्या आदेशाचे पालन केले आहे काय,
- (३) नसल्यास, दोषी रुग्णालये व आरोग्य विभागातील अधिकारी यांची चौकशी करून त्यांच्यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

डॉ. दीपक सावंत (१३-०१-२०१६) : (१) व (२) रुग्णालयात येणाऱ्या औषधोपचारासाठी व वैद्यकीय सुविधासाठी शासनाने सन २००१ मध्येच दर निश्चित करून शासनाच्या सर्व रुग्णालयात दर फलक लावण्यात आलेले आहेत.

(३) व (४) प्रश्न उद्भवत नाही.

**पुण्यात दलित वस्तीसुधार योजनेत लोकप्रतिनिधींच्या शिफारशीवरून ठेकेदार नेमल्याबाबत**

(३६) १०८८६ (३१-०७-२०१५). अॅड.जयदेव गायकवाड, श्री.जगन्नाथ शिंदे, श्री.खवाजा बेग, श्री.अनिल भोसले, श्री.नरेंद्र पाटील : सन्माननीय सामाजिक न्याय मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) पुण्यात दलित वस्तीसुधार योजनेत लोकप्रतिनिधींच्या शिफारशी वरून ठेकेदार नेमण्यात आले आहेत, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, सदर योजनेत गैरव्यवहार होऊ नये म्हणून शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत?

श्री. राजकुमार बडोले (११-०१-२०१६) : (१) नाही.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**मनमाड (ता.नांदगाव, जि.नाशिक) येथील दोन व्यक्ती सन २००७ पासून बेपत्ता**

**असल्याने या प्रकरणी सी.बी.आय. मार्फत चौकशी होणेबाबत**

(३७) १०९५५ (०६-०८-२०१५). डॉ.अपूर्व हिरे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) मनमाड (ता.नांदगाव, जि.नाशिक) येथील मनोज गोविंद माळी व त्याचा मित्र गोविंद नथु कल्याणकर हे दिनांक १७ डिसेंबर, २००७ पासून बेपत्ता असून त्यांचा घातपात झाल्याचा त्यांचे नातेवाईकांना संशय असल्याने, याप्रकरणी मा. मुंबई उच्च न्यायालयाने शासनास सी.आय.डी. मार्फत चौकशीचे आदेश देवूनही कुठल्याही प्रकाराची कार्यवाही झालेले नाही, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, बेपत्ता होवून झालेला प्रदिर्घ कालावधी विचारात घेता याप्रकरणी सी.बी.आय.मार्फत चौकशी व्हावी व संबंधीतास न्याय मिळवून देण्यात यावा, अशी मागणी संबंधीत व्यक्तींचे नातलग व लोकप्रतिनिधी (नाशिक) यांनी दिनांक २० डिसेंबर, २०१४ रोजीचे पत्राद्वारे मा.गृह राज्यमंत्री यांचेकडे विनंती केली आहे, हे ही खरे आहे काय,
- (३) असल्यास, उपरोक्त प्रकरणी शासनाने कोणता निर्णय घेतला वा घेण्यात येत आहे,
- (४) नसल्यास, कार्यवाही केव्हा पर्यंत होणे अपेक्षित आहे ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०१-२०१६) : (१) या प्रकरणी राज्य गुन्हे अन्वेषण विभागामार्फत तपास सुरु आहे.

(२) होय.

(३) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून अद्याप अंतिम अहवाल सादर झालेला नाही.

(४) राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून गुन्ह्याचा अंतिम अहवाल लवकर मा.न्यायालयास सादर करणे अपेक्षित आहे.

**मालवण (जि.सिंधुदुर्ग) येथे ग्रामीण भागातील मुलाखतीसाठी दर्जेदार शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी  
म्हाडाकडे पराडकर फाऊंडेशनने भूखंडासाठी भरलेली रक्कम परत मिळणेबाबत**

(३८) १०९९९ (०९-११-२०१५). श्री.हेमंत टकले : सन्माननीय गृहनिर्माण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मालवण (जि.सिंधुदुर्ग) येथे ग्रामीण भागातील मुलाखतीसाठी दर्जेदार शिक्षण संस्था सुरु करण्यासाठी म्हाडाच्या जाहिरातीनुसार कुंभारमाठ वसाहतीतील भूखंड क्रमांक-१ ची मागणी पराडकर फाऊंडेशनने केली असून दिनांक २१ फेब्रुवारी, २०११ ते ३ ऑक्टोबर, २०११ या कालावधीत पराडकर फाऊंडेशनने भूखंडासाठी २१,१८,३१७ रुपये रक्कम भरून सुध्दा सदर भूखंडाचे अभिहस्तांतर करण्यात आले नाही, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर भूखंडाची आवश्यकता नसून, भूखंडासाठी भरलेली रक्कम परत मिळावी अशी मागणी संबंधित फाऊंडेशनने माहे जानेवारी, २०१५ पासून सतत मुख्याधिकारी, कोकण, म्हाडा यांचेकडे करून सुध्दा त्यांची रक्कम परत करण्यात आलेली नाही, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, त्याची कारणे काय आहेत व त्यांना रक्कम परत करण्याबाबत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री. प्रकाश मेहता (०६-०१-२०१६) :(१) होय.

(२) होय.

(३) श्री. अशोक सहदेव पराडकर यांना पराडकर फाऊंडेशनच्या शाळेसाठी कुंभारमाठ मालवण येथील भूखंड क्र. ए-१ या भूखंडाचे देकारपत्र देण्यात आले होते. या देकारपत्रानुसार त्यांनी भूखंडाच्या रकमेचा भरणा केला आहे. दरम्यानच्या काळात अर्जदारास वितरीत केलेल्या भूखंडाचे अभिहस्तांतरण त्यांच्या नावे करावे किंवा भरलेली रक्कम व्याजासहीत परत करण्याची विनंती केली होती. तदनंतर अर्जदाराने सदर भूखंडाचे ताबा देणे शक्य नसल्यास कुंभारमाठ मालवण येथील अन्य भूखंड वितरीत करण्याची विनंती केली असून सदर बाब तपासण्यात येत आहे.

अर्जदारास वितरीत भूखंड क्र. ए-१ च्या योजनेचा अभिन्यास २००२ मध्ये मंजूर झाला असून योजनेचे काम २००५-०६ मध्ये पूर्ण झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टी व इतर कारणांमुळे सुविधा भूखंड तसेच इतर भूखंडाचे दगड वाहून गेल्यामुळे हद्द निश्चितीसाठी सीमांकन दगड लावणे प्रस्तावित आहे. सदर सुविधा भूखंडाचे प्रत्यक्ष जागेवर मोजमाप घेतल्यावर नकाशे बनवून तदनंतर लाभार्थीस कोकण मंडळाकडून प्रत्यक्ष जागेचा ताबा देण्यात येईल.

**द्वार पोहोच योजनेतील वाहन चालकांना शासकीय सेवेत सामावून घेणेबाबत**

(३९) ११८३६ (२२-१२-२०१५). श्री.अमरसिंह पंडित, श्री.अब्दुल्लाखान दुराणी, श्री.विक्रम काळे, श्री.सतिश चव्हाण, श्री.धनंजय मुंडे : तारांकित प्रश्न क्रमांक ७४८७ ला दिनांक १७ जुलै, २०१५ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) द्वार पोहोच योजनेत बीड जिल्हाधिकारी यांचे नावे दहा वाहनांची खरेदी करण्यात येवून या वाहनांकरीता कंत्राटी पध्दतीने चालकांची नियुक्ती करण्यात आली, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या योजनेत काम करणाऱ्या कंत्राटी वाहन चालकांना शासकीय सेवेत सामावून घेण्यासाठी केलेल्या मागणी बाबत उप आयुक्त, पुरवठा, औरंगाबाद यांनी दि. १९ ऑगस्ट, २०१४ रोजी पुढील कार्यवाहीस्तव हे निवेदन शासनाला पाठविले आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, कंत्राटी वाहन चालकांना जिल्हाधिकाऱ्यांनी वेळोवेळी निवडणुक, नैसर्गिक आपत्ती व इतर शासकीय कामासाठी कर्तव्यावर घेतलेले असून सध्या या सर्व शासकीय वाहनांची देखभाल हे वाहन चालक करत आहेत, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, कंत्राटी वाहन चालकांनी वेळोवेळी शासकीय सेवेत कायम करण्याच्या केलेल्या मागणीबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत?

श्री. गिरीश बापट (१९-०१-२०१६) : (१) द्वार वितरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी केंद्र शासनाकडून उपलब्ध झालेल्या निधीतून खरेदी केलेल्या वाहनांपैकी बीड जिल्ह्यामध्ये १२ वाहने महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाकडे वाहतुकीसाठी सुपूर्द करण्यात आली होती. पणन महासंघाने ही वाहने चालविण्यासाठी कंत्राटदार नेमलेला होता. या कंत्राटदाराकडून वाहन

चालक नेमण्यात आले होते. या १२ वाहनांपैकी २ वाहने बंद पडल्याने, सुधारीत धान्य वितरण पध्दतीतील नवीन वाहतुक पध्दतीनुसार वाहतुक सुरु होईपर्यंत पणन महासंघाकडून या १० वाहनांद्वारे वाहतुक करण्यात येत होती.

(२) हे खरे आहे.

(३) अत्यावश्यक परिस्थितीत जिल्हाधिकारी यांनी या वाहनांचा उपयोग निवडणूक कामासाठी केला असला तरी या वाहन चालकांना निवडणूकीच्या नियमित कामाकरीता घेण्यात आलेले नव्हते. या वाहतुकीसाठी पणन महासंघास शासनाने मंजूर केलेल्या दरामध्ये वाहतूकीप्रित्यर्थ होणारा सर्व खर्च जसे की, देखभाल दुरुस्ती, इंधन, स्पेअर पार्ट्स, टायर्स व चालकांचा मेहनताना या सर्व बाबींचा समावेश होता. त्यामुळे या वाहनांची दुरुस्ती पणन महासंघाकडून झालेली असल्याने त्यांचा दुरुस्ती व देखभाल खर्च चालकांमार्फत करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(४) या कंत्राटी वाहन चालकांनी शासकीय सेवेत कायम करण्याची मागणी केलेली असली तरी हे वाहन चालक पणन महासंघाने नेमलेल्या कंत्राटदाराकडून नियुक्त केलेले असल्याने त्यांची मागणी मान्य करता येणार नाही.

(५) प्रश्न उद्भवत नाही.

### मुंबई मॅरेथॉन स्पर्धा आयोजनकांनी मुंबई महानगरपालिकेचे दोन कोटी रुपये बुडविल्याबाबत

(४०) १४००३ (२९-०४-२०११). श्री.संजय दत्त : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई शहरात आयोजित करण्यात आलेल्या जागतिक किर्तीच्या मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन प्रोकेम इंटरनॅशनल यांनी सोयीसुविधा पुरविणाऱ्या मुंबई महानगरपालिकेचे सुमारे दोन कोटी रुपये बुडविल्याची धक्कादायक माहिती माहे जानेवारी, २०११ मध्ये वा त्या दरम्यान आढळून आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, महापालिकेचे दोन कोटी रुपये बुडविणाऱ्या प्रोकेम इंटरनॅशनल या मॅरेथॉन स्पर्धा आयोजकांवर कारवाई करण्याबाबत व महापालिकेचे दोन कोटी रुपये त्याच्याकडून वसूल होण्याबाबत शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.देवेंद्र फडणवीस, (१३-०१-२०१६) :

(१) व (२) मुंबई मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजक मे.प्रोकेम इंटरनॅशनल यांच्याकडून रु.१,८८,९५,०१२/- इतक्या रकमेची मागणी मॅरेथॉन २००९ संपल्यानंतर नोंदविण्यात आली होती. तथापि मुंबई मॅरेथॉन संदर्भात तत्कालीन उपमुख्यमंत्री यांचे अध्यक्षतेखाली दिनांक २०.०८.२००९ रोजी झालेल्या बैठकीमध्ये सदर वसूली करू नये असा निर्णय झाला. तदनंतर सदरहु विषयाबाबत सर्वकष विचार करुन मे.प्रोकेम इंटरनॅशनल लिमिटेड यांचेकडून मुंबई महानगरपालिकेने मॅरेथॉन २००९ करिता मुंबई महापालिकेतर्फे करण्यात आलेली खर्चाची मागणी रु.१,८८,९५,०१२/- रद्द करण्याबाबतचा प्रस्ताव दि. २२.१२.२०११ रोजीच्या महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभेत मंजूर करण्यात आला. यास्तव सदरहु रक्कम मे.प्रोकेम इंटरनॅशनल यांचेकडून वसूल करण्याचा प्रश्न उद्भवत नाही.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

### नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये संगणक प्रशिक्षक नसल्याने लाखांचा खर्च व्यर्थ जात असल्याबाबत

(४१) २७८४४ (२६-०४-२०१२). श्री.जयवंतराव जाधव, श्री.हेमंत टकले, श्री.अनिल भोसले, श्री.संदिप बाजोरिया: सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) नाशिक महानगरपालिका शाळांमध्ये संगणक प्रशिक्षक नसल्याने लाखांचा खर्च व्यर्थ जाऊन संगणक विनावापर पडून असल्याचे दिनांक १६ जानेवारी, २०१२ रोजी वा त्या सुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, याबाबत शासनमार्फत चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, विद्यार्थ्यांना शालेय स्तरापासून संगणक हाताळण्यासाठी व संगणकाचे ज्ञान मिळण्यासाठी शासनमार्फत कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे ?

श्री.देवेंद्र फडणवीस, (०५-०१-२०१६) : (१) हे खरे नाही.

नाशिक महानगरपालिकेच्या १२७ प्राथमिक शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियानांतर्गत सन २००५-०६ मध्ये ९२ संगणक संच व प्रशिक्षणांतर्गत सन २००९-१० मध्ये १६५ संगणक संच असे एकूण २५७ संगणक संच पुरविण्यात आले आहेत.

महानगरपालिका शिक्षण मंडळातील ९५५ शिक्षक हे सन २००२ वा त्यापूर्वीपासून कार्यरत असून त्यांनी MS-CIT संगणक प्रशिक्षण पूर्ण केलेले असून, त्यांचेमार्फत विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान दिले जाते.

(२) प्रश्न उद्भवत नाही.

(३) महानगरपालिकेच्या शाळांमध्ये MS-CIT संगणक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या शिक्षकांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना संगणकाचे ज्ञान दिले जात असून, उपलब्ध संगणकांच्या व्यवस्थीतरित्या शालेय व अध्यापन कामकाजात वापर होत आहे.

**राज्यातील महानगरपालिकांचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखा परीक्षण विभागाकडून करावयाच्या निर्णयाबाबत**  
(४२) ३१२५० (०६-०८-२०१२). डॉ.निलम गोन्हे : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) यंदाच्या आर्थिक वर्षापासून राज्यातील महापालिकांचे लेखापरीक्षण स्थानिक निधी लेखापरीक्षा विभाग (लोकल फंड) यांच्याकडून करण्यात येणार आहे, हे खरे आहे काय,

(२) तसेच सदरहू लेखापरीक्षण कॅग (भारताचे नियंत्रक व महालेखापरीक्षक) यांच्या कार्यपध्दतीनुसार होणार आहे, हे ही खरे आहे काय,

(३) तसेच सदरहू अहवाल प्रतिवर्षी विधीमंडळाला सादर करावा लागणार आहे, हे ही खरे आहे काय,

(४) असल्यास, अशा प्रकारे राज्यातील किती महापालिकांचे लेखापरीक्षण करण्यात येणार आहे ?

**श्री.देवेंद्र फडणवीस, (११-०१-२०१६) :**

(१) स्थानिक निधी लेखापरीक्षा विभागाकडून वित्तीय वर्ष २०११-१२ या वर्षापासूनच्या महानगरपालिकांच्या लेखांच्या लेखापरीक्षणाचे काम दिनांक ०२ जुलै, २०१२ पासून सुरु करण्यात आलेले आहे.

(२) होय. संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा यांचेमार्फत करण्यात येणाऱ्या लेखापरीक्षणाची कार्यपध्दती ही नियंत्रक व महालेखापरीक्षक (कॅग) यांनी विहित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार असणार आहे.

(३) होय. संचालक, स्थानिक निधी लेखापरीक्षा यांच्या नगरपालिका, महानगरपालिकांसह सर्व नागरी स्वराज्य संस्थांच्या लेखापरीक्षणा वरील पुनर्विलोकन अहवाल नगर विकास विभागामार्फत विधानमंडळास सादर करण्याचे निर्देश आहेत. त्यानुसार सन २०११-१२ साठीचा पहिला पुनर्विलोकन अहवाल दिनांक १०/०४/२०१५ रोजी विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहास सादर करण्यात आला आहे.

(४) राज्यातील सर्व २६ महानगरपालिकांचे लेखापरीक्षण अशा प्रकारे सुरु करण्यात आलेले आहे.

**वेगाव (ता.मारेगाव, जि.यवतमाळ) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीच्या बांधकामाबाबत**

(४३) ४२४८८ (०६-०८-२०१३). श्री.संदिप बाजोरिया, श्री.नरेंद्र पाटील, श्री.हेमंत टकले, श्री.विक्रम काळे, श्री.किरण पावसकर, : सन्माननीय सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वेगाव (ता.मारेगाव, जि.यवतमाळ) येथे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या इमारतीचे बांधकाम जून, २०१२ पासून बंद पडले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, त्याची कारणे काय आहेत,

(३) असल्यास, उपरोक्त आरोग्य केंद्राच्या इमारतीवर आतापर्यंत किती खर्च करण्यात आलेला आहे, या इमारतीचे बांधकाम त्वरीत पूर्ण करणेबाबत शासनाने कोणती उपाययोजना केली वा करण्यात येत आहे ?

**श्री.दीपक सावंत (१३-०१-२०१६) :** (१) होय, हे खरे आहे,

(२) प्राथमिक आरोग्य केंद्र वेगाव, ता.मारेगावच्या मुख्य इमारतीच्या बांधकामाच्या जागेवर जाण्यासाठी रस्त्यांवर अतिक्रमण झाल्यामुळे साहित्य वाहतुक करणे शक्य नसल्यामुळे कंत्राटदाराने सप्टेंबर, २०१२ पासून काम बंद केलेले आहे.

(३) सदर बांधकामावर आतापर्यंत २८,५३,३४२/- इतका खर्च झालेला आहे. रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न चालु आहेत तसेच ग्रामपंचायत पातळीवर सुध्दा अतिक्रमण काढून काम करण्यास प्रस्तावित आहे.

**वाघोदा (ता.नांदगाव खांडेश्वर, जि.अमरावती) येथील सखल भागातील घरांचे पुनर्वसन करण्याबाबत**

(४४) ४७४४२ (०७-०२-२०१४) श्रीमती दिप्ती चवधरी, श्री.अशोक ऊर्फ भाई जगताप, श्री.संजय दत्त : सन्माननीय पुनर्वसन व मदत कार्य मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) वाघोदा (ता.नांदगाव खांडेश्वर, जि.अमरावती) येथील सखल भागातील घरांचे पुनर्वसन करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी जिल्हा पुनर्वसन अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, अमरावती यांना दिनांक २१ ऑगस्ट, २०१३ रोजी लेखी निवेदन दिले आहे, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, सदर निवेदनावर शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री.एकनाथराव खडसे, (०६-०१-२०१६) :** (१) होय.

(२) मौजा वाघोदा, ता.नांदगाव खांडेश्वर येथील वार्ड क्र.३ मधील जमीन काळ्या मातीची व सखल भागात असल्याने सदर भागातील रहिवाश्यांची घरे नाल्याच्या पाण्यामुळे व तलावाच्या पाझरामुळे पावसाळ्यात चिखलमय होतात. तेथील लोकांच्या अडचणी दूर करण्याकरिता, बाजूच्या नाल्यावर संरक्षण भिंत बांधून व नाल्याचे खोलीकरण करून तलावाचा पाझर थांबवू शकतो असा अहवाल, तहसिलदार नांदगाव खांडेश्वर यांनी दिला असून, कार्यकारी अभियंता, उर्ध्व वर्धा कालवे विभाग, क्र.३ धामणगाव अमरावती यांचेकडे नाल्याचे खोलीकरण व रुंदीकरण करण्याकरिता जिल्हाधिकारी, अमरावती यांनी विनंती केली आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**केंद्र शासन पुरस्कृत अपंग स.शि.यो. (मध्यस्तर) अंतर्गत विशेष युनिट मधील कार्यरत विशेष शिक्षकांचे सन २००९ पासूनचे वेतन न दिल्याबाबत**

(४५) ४८८४९ (०६-०२-२०१४). श्री.नागो गाणार : सन्माननीय मा. शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय:-

(१) राज्यातील जिल्हा परिषदा, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपरिषद, खाजगी, अनुदानित, विना अनुदानित, शासकीय, निमशासकीय माध्यमिक व कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये दिनांक ३१ ऑगस्ट, २००९ च्या शासन निर्णय प्रपत्रानुसार केंद्रशासन पुरस्कृत अपंग स. शि. यो. (मध्यस्तर) अंतर्गत विशेष युनिट सुरू करून वर्ग ९ ते १२ च्या विशेष विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी विशेष शिक्षकांच्या सन २००९ पासून नियुक्त्या करण्यात आल्या, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, या विशेष शिक्षकांचे सन २००९ पासून अद्यापपर्यंत वेतन अदा करण्यात आले नाही, हे खरे आहे काय,

(३) असल्यास, एकूण किती शिक्षकांच्या जिल्हावार नियुक्त्या करण्यात आल्या आहेत,

(४) असल्यास, त्यापैकी किती शिक्षकांचे वेतन अदा करण्यात आले आहे,

(५) तसेच नियुक्त सर्व शिक्षकांचे वेतन शासन केव्हापर्यंत अदा करणार आहे,

(६) नसल्यास, विलंबाची कारणे कोणती आहेत ?

**श्री.विनोद तावडे (०९-०७-२०१५) :** (१) हे खरे आहे.

(२) हे खरे नाही.संबंधित विशेष शिक्षकांपैकी केंद्र शासनाने २०१४-१५ शैक्षणिक वर्षामध्ये ३२८ विशेष शिक्षकांचे वेतन अनुदान मंजूर केले होते. त्यानुसार सदरचे वेतन अनुदान संबंधित शिक्षकांना वितरीत करण्यात आले.

(३) दिनांक ३१ ऑगस्ट, २००९ च्या शासन निर्णयानुसार राज्यात एकूण १३६० विशेष शिक्षक व परिचर यांच्या नियुक्त्या करण्यात आलेल्या आहेत.

(४) एकूण १३६० विशेष शिक्षक व परिचरांपैकी केंद्र शासनाने ३२८ विशेष शिक्षकांना वेतन अनुदान मंजूर केले होते. त्याअनुषंगाने सर्व निकषांची पूर्तता करणाऱ्या २५१ विशेष शिक्षकांचे वेतन अनुदान वितरीत करण्यात आले आहे.

(५) उर्वरित सर्व विशेष शिक्षकांचे वेतन अनुदान वितरीत करण्याकरिता केंद्र शासनास सादर करण्यासाठी आवश्यक असलेल्या माहितीकरीता, संबंधितांची स्वयं घोषणापत्रे भरून घेण्यात आली असून, ती केंद्र शासनास सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे. केंद्र शासनामार्फत वेतन अनुदान प्राप्त होताच वितरीत करण्यात येईल.

(६) प्रश्न उद्भवत नाही.

**नाशिक येथील गोदावरी नदीच्या प्रदुषण नियंत्रणाबाबत**

(४६) ४९१४३ (०३-०७-२०१४). डॉ.अपूर्व हिरे : तारांकित प्रश्न क्रमांक ४५२९९ ला दिनांक ११ डिसेंबर, २०१३ रोजी दिलेल्या उत्तराच्या संदर्भात सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) नाशिकसह गोदावरी नदीच्या उर्वरित नदी खो-याचा प्रदुषण निर्मूलन आराखडा बनविण्याचे काम प्रगतीपथावर आहे, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, आगामी सिहस्थांचे पार्श्वभूमीवर गोदावरीचे अधिकचे जल प्रदुषण होऊ नये, म्हणून शासनाकडून पुढे कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री. देवेंद्र फडणवीस (१३-०१-२०१६) : (१) हे खरे आहे.

नाशिक जिल्ह्यातून वाहणा-या संपूर्ण गोदावरी नदीपात्र प्रदुषणमुक्त करण्यासाठी रु.४३८ कोटी अंदाजपत्रकाचा नाशिक जिल्हा गोदावरी कृती आराखडा महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ, नाशिक विभाग यांनी संकलीत करून जिल्हाधिकारी, नाशिक यांचेमार्फत पर्यावरण विभागास सादर करण्यात आला आहे.

(२) गोदावरीचे अधिकचे प्रदुषण होऊ नये म्हणून खालील उपाययोजना करण्यात येत आहेत.

- सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कालावधीत नाशिक महानगरपालिका हद्दीतील सांडपाणी ०६ मलजल-शुद्धीकरण केंद्राकडे वळविण्यात येऊन सुमारे २७० द.ल.लि. प्रतीदिन इतक्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याची क्षमता उपलब्ध करण्यात आली होती.
- नदीपात्र स्वच्छ व प्रदुषणमुक्त करण्यासाठी केंद्र शासनाच्या NEERI या संस्थेस सल्लागार म्हणून नियुक्त केले आहे. तसेच विभागीय आयुक्त, नाशिक यांचे अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आलेल्या समितीमार्फत गोदावरी प्रदुषणमुक्त करण्यासाठी विविध उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

(३) प्रश्न उद्भवत नाही.

**राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ व शिक्षक शिक्षकेतर संस्थाचालक समिती यांनी विविध मागण्यांसाठी काढलेला मोर्चा**

(४७) ४९५३४ (०५-०७-२०१४). श्री.माणिकराव ठाकरे, श्री.संजय दत्त, श्री.अशोक उर्फ भाई जगताप, डॉ.सुधीर तांबे, श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

- (१) राज्यातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळ व शिक्षक शिक्षकेतर संस्थाचालक समिती यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी संबंधिताकडे वारंवार निवेदन देऊनही तसेच दिनांक २७ जानेवारी, २०१४ रोजी मोर्चा काढण्यात येवूनही अद्याप त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या नसल्याचे माहे फेब्रुवारी, २०१४ मध्ये वा त्यादरम्यान निदर्शनास आले, हे खरे आहे काय,
- (२) असल्यास, शिक्षकांच्या मागण्या मान्य करण्यासाठी शासनाने कोणती कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,
- (३) अद्याप, कोणतीच कार्यवाही करण्यात आली नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत ?

श्री.विनोद तावडे (०२-१२-२०१५) : (१) अंशतः खरे आहे.

(२) व (३) शिक्षकांच्या प्रश्नाबाबत अनुक्रमे दि. ७.३.२०१५, दि. १३.३.२०१५, दि. २८.७.२०१५ व दि. २.९.२०१५ रोजी बैठका घेण्यात आल्या आहेत.

**भाईदर येथील केशवसृष्टी महोत्सवानिमित्ताने सुर्यकुंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना सौरऊर्जेचे धडे देताना त्यांना उन्हापासून संरक्षण देण्याकडे दुर्लक्ष केल्याबाबत**

(४८) ४९७३३ (०५-०८-२०१४). श्री.मुझफ्फर हुसैन सय्यद, श्री.अशोक उर्फ भाई जगताप : सन्माननीय शालेय शिक्षण मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) भाईदर येथील केशवसृष्टी महोत्सवानिमित्ताने सुर्यकुंभ कार्यक्रमात तब्बल ३५०० शालेय विद्यार्थ्यांसाठी भर उन्हात सौर ऊर्जेचे धडे देण्यात आल्याने त्यांना उन्हाचा त्रास सहन करावा लागल्याचे माहे जानेवारी, २०१४ मध्ये वा त्या दरम्यान

निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, विद्यार्थ्यांना सौर ऊर्जेचे धडे देताना त्यांना उन्हापासून संरक्षण देण्याकडे दुर्लक्ष करणा-यावर कोणती कारवाई केली वा करण्यात येत आहे,

(३) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री.विनोद तावडे (२०-११-२०१५) :**(१) अंशतः खरे आहे. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना उन्हाचा कुठलाही त्रास होऊ नये म्हणून ४००० विद्यार्थी क्षमतेचा मंडप उभारण्यात आला होता व विद्यार्थ्यांना डोक्यावर घालायला टोपी, पाण्याची २०० मि.ली. ची बाटली व एक फुटी ज्यूस देण्यात आले होते.

(२) व (३) प्रश्न उद्भवत नाही.

**मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये रुग्णांची वैद्यकीय माहिती लिहिण्याकरता आवश्यक असलेल्या कागदांचा पुरवठा होत नसल्याबाबत**

**(४९) ५१३२२ (०३-०७-२०१४).** श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय मुख्यमंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये रुग्णांची वैद्यकीय माहिती लिहिण्याकरता आवश्यक असलेल्या कागदांचा पुरवठा होत नसल्याचे दिनांक २० मार्च, २०१४ रोजी वा त्यासुमारास निदर्शनास आले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, मेडीसो लिगल प्रकरणांमध्ये डॉक्टरांनी कागदावर लिहिलेली रुग्णांची माहिती ही पुरावा म्हणून ग्राह्य धरली जाते यासाठी लवकरात लवकर या कागदांचा पुरवठा केला जावा, अशी मागणी डॉक्टरांनी केली आहे, हे ही खरे आहे काय,

(३) असल्यास, याबाबत शासनाने चौकशी केली आहे काय,

(४) असल्यास, उक्त प्रकरणी शासनाने काय कार्यवाही केली वा करण्यात येत आहे,

(५) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

**श्री. देवेंद्र फडणवीस (१२-०१-२०१६) :**(१) अंशतः खरे आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये रुग्णांची वैद्यकीय माहिती लिहिण्याकरिता आवश्यक असलेले कागद ही मुंबई महानगरपालिका मुद्रणालयाची अनुसूचीत बाब आहे व त्याचा पुरवठा हा महापालिका मुद्रणालयातूनच होतो.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संभावित रुग्णसंख्येच्या हिशोबाने प्रत्येक रुग्णालयातून महापालिका मुद्रणालयाकडे आवश्यक पेपर्स/चार्टची मागणी नोंदविण्यात येते. तथापि मुंबईतून, मुंबई बाहेरून, महाराष्ट्रातून, महाराष्ट्राबाहेर मुंबई महानगरपालिकेच्या प्रमुख रुग्णालयांमध्ये येणा-या रुग्णांची संख्या ही उत्तरोत्तर वाढत असल्याने, महानगरपालिकेच्या मुद्रणालयातून पुरवठा करण्यात येत असलेल्या पेपर्सचा काही वेळा तुटवडा निर्माण होतो.

(२) हे खरे नाही.

(३) याबाबत चौकशी करण्यात आलेली नाही.

(४) व (५) प्रश्न उद्भवत नाही.

**मोर्शी (जि.अमरावती) तालुक्यातील जलपुर्ती सिंचन विहिर धडक अंतर्गत लाभार्थ्यांना न्याय देण्याबाबत**

**(५०) ५१३३६ (१५-०७-२०१४).** श्री.हरिसिंग राठोड : सन्माननीय रोजगार हमी योजना मंत्री पुढील गोष्टींचा खुलासा करतील काय :-

(१) मोर्शी (जि.अमरावती) तालुक्यातील सन २००८-२००९ मध्ये जलपुर्ती सिंचन विहिर धडक अंतर्गत २०६ ची लाभार्थ्यांची निवड यादी रद्द झाल्यामुळे यासंबंधी चौकशी करून न्याय देण्याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींनी मा.उपमुख्यमंत्री यांना निवेदन दिले, हे खरे आहे काय,

(२) असल्यास, उपरोक्त प्रकरणी चौकशी करण्यात आली आहे काय,

(३) असल्यास, चौकशीच्या अनुषंगाने २०६ लाभार्थ्यांना न्याय देण्याबाबत कोणती कार्यवाही करण्यात आली वा येत आहे,

(४) नसल्यास, विलंबाची कारणे काय आहेत ?

श्रीमती पंकजा गोपिनाथ मुंडे (०५-०१-२०१६) : (१) नाही, तथापि याबाबत मा.लोकप्रतिनिधी अँड यशोमती ठाकूर यांनी दिनांक २१/२/२०१४ रोजी तत्कालीन पालकमंत्री, अमरावती यांना पत्र दिले.

(२) नाही.

(३) मोर्शी पंचायत समिती जिल्हा अमरावती अंतर्गत धडक सिंचन विहिर योजनेतील रद्द करण्यात आलेल्या २०६ विहिरींपैकी २ लाभाध्यांना प्रत्येकी रु. १०,०००/- प्रमाणे अग्रीम देण्यात आला. २०४ विहिरींपैकी १६५ विहिरी गट विकास अधिकारी, पंचायत समिती मोर्शी यांनी नरेगात वर्ग करून त्यांना प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत. उर्वरीत ३९ विहिरी धडक सिंचन विहिर योजनेत घेणे संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे, या ३९ विहिरी बाबत शासनाच्या धोरणाप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. सदर प्रकरणी लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या पत्राचे अनुषंगाने कार्यवाही करण्यात आली आहे.

(४) प्रश्न उद्भवत नाही.

विधान भवन :  
मुंबई.

उत्तमसिंग चव्हाण  
सचिव,  
महाराष्ट्र विधानपरिषद

मुद्रणपूर्व सर्व प्रक्रिया महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाच्या संगणक यंत्रणेवर करण्यात आली आहे.

मुद्रण : शासकीय मध्यवर्ती मुद्रणालय, मुंबई.